

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील  
विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरणावरील  
पीठासीन अधिकारी यांच्या नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१८/प्र.क्र.१५२/१८/विशि-१,  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२  
दिनांक:- २६ जुलै, २०१९

**संदर्भ:-**

१. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. युएसजी १३९१/२०८९/विशि-४,  
दि.१९ ऑगस्ट, १९९५.
२. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२०१४/(५१४/१४)/विशि-१,  
दि.११ जून, २०१५
३. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण२०१८/प्र.क्र.१५०/१८/विशि-१,  
दि.०९ ऑगस्ट, २०१८
४. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.न्यायाप्र-२०१७/प्र.क्र.३६२/१७/विशि-१,  
दि.०९ ऑक्टोबर, २०१८

**प्रस्तावना:-**

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, १९९४ च्या कलम ५८ अन्वये शासनास प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करून अकृषि विद्यापीठांकरीता विद्यापीठ व महाविद्यालये न्यायाधिकरण स्थापन करण्याबाबतचे आदेश संदर्भीय क्र.१ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेले आहेत. तदनंतर सदरहू अधिनियम, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ अन्वये सुधारित करण्यात आलेला आहे. सन २०१६ च्या अधिनियमामध्ये कलम ८० मध्ये पीठासीन अधिकारी यांच्या नियुक्तीची तरतुद आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदीनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील पीठासीन अधिकाऱ्याचे रिक्त असलेल्या पदावर नवीन पीठासीन अधिकारी यांची नियुक्ती करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय:-**

शासन या शासन निर्णयान्वये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण येथील रिक्त असलेल्या पीठासीन अधिकारी या पदावर श्री. के. एल. वडणे, सेवानिवृत्त न्यायमूर्ती मा. उच्च न्यायालय, मुंबई यांची तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्यांनी प्रत्यक्ष पद धारण केल्याच्या दिनांकापासून नियुक्ती करण्यात येत आहे.

२. श्री. के. एल. वडणे, सेवानिवृत्त न्यायमूर्ती, मा. उच्च न्यायालय, मुंबई यांना संभ क्र.१ व ४ येथील शासन निर्णयात नमूद सेवाशर्ती लागू राहतील.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१९०७२६१६५७४५४००८ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(विजय साबळे)

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल तथा कुलपती यांचे सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. श्री. के. एल. वडणे, सेवानिवृत्त न्यायमूर्ती मा. उच्च न्यायालय, मुंबई,
४. मा. मंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे विशेष कार्य अधिकारी, मंत्रालय, मुंबई,
५. मा. राज्यमंत्री (उच्च व तंत्र शिक्षण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
६. मा. कुलगुरु, सर्व अकृषि विद्यापीठे,
७. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), १ व २, महाराष्ट्र मुंबई/नागपूर,
८. महालेखापाल, (लेखा व परीक्षा), १ व २, महाराष्ट्र मुंबई/नागपूर,
९. कुलसचिव, सर्व अकृषि विद्यापीठे,
१०. संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे,
११. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
१२. संचालक, राज्य अभिलेख देखभाल, अभिकरण,
१३. संचालक, लेखा व कोषागारे,
१४. सर्व विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण/तंत्र शिक्षण,
१५. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
१६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१७. सर्व सहसचिव/उपसचिव/अवर सचिव/कक्ष अधिकारी, उच्च व तंत्र शिक्षण, विभाग,
१८. निवड नस्ती (विशि-१)